

GANESH BENZOPLAST LIMITED

CIN: L24200MH1986PLC039836 PAN NO. AAACG1259J

Regd. Office: Dina Building, 1stFloor, 53, Maharshi Karve Road, Marine Lines, Mumbai - 400 002

Tel: 022- 61406000 Fax: 022-22001928

November 03, 2021

To,
Department of Corporate Services,
BSE LIMITED
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001.

Dear Sir,

Ref: BSE CODE 500153

Sub: Intimation of publication of notice of Board Meeting in newspapers

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 and other applicable Regulations of SEBI (LODR) Regulations, 2015 the Notice of calling Board Meeting on Saturday, 13th November, 2021, for declaration of unaudited financial results of September 30, 2021, was duly published in the following newspaper:

The Business Standard & Mumbai Lakshadeep dated November 03, 2021.

The copy of published notice is enclosed for your reference.

You are requested to take the above information on records and oblige.

Thanking you, Yours Faithfully,

For Ganesh Benzoplast Ltd.

Ekta Dhanda Company Secretary

Encl: As above

Corp Office: Grd Floor. A-1/A-2 Gurudatt Co-op Hsg. Society Ltd. J.B.Nagar, Andheri (East), Mumbai: 400 059

GANESH BENZOPLAST LIMITED

CIN L24200MH1986PLC039836
Regd.Office: Dina Building, First Floor, 53, Maharshi Karve Road
Marine Lines, Mumbai-400 002, Website: www. gblinfra.com
E-mail: investors@gblinfra.com, Telefax: 022-2200 1928/6140 6000

NOTICE Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, November 13, 2021, inter-alia to consider & approve the Standalone & Consolidated unaudited financial results for the quarter and half vear ended on 30th September, 2021.

> By order of the Board For Ganesh Benzoplast Limited

Place : Mumbai Date : November 02, 2021

Ref.: MPSEDC/2021/

Ekta Dhanda Company Secretary

MADHYA PRADESH STATE ELECTRONICS DEVELOPMENT CORPORATION (MPSeDC), BHOPAL **Notice for Request for Proposal**

Bhopal, Dated 3-Nov-2021

NOTICE INVITING TENDER (NIT)

RFP for Selection of Service Provider for License of Low Code No Code Platform

MPSeDC invites Proposals from Service Providers for providing license

of Low Code No Code Platform along with deployment of resources on the proposed Low Code No Code Platform for implementing e-Governance under COE & GIS at MPSeDC, Bhopal. For detailed scope and other terms and condition, please refer RFF

document available at https://mptenders.gov.in/commencing 3.11.2021 12:00 Noon IST. The last date and time for Submission of Responses is 01.12.2021, 04:00 PM IST. RFP will also be available at MPSEDC Website (www.mpsedc.gov.in).

Any update, corrigendum, addendum etc. shall be made available only at MP Tenders and MPSEDC Website.

M P Madhyam/102518/202

CHIEF GENERAL MANAGER

DEMAND NOTICE

of the SARFAESI Act, 2002

DCB BANK

DCB BANK LIMITED has sanctioned Loans facility to the following borrowers to purchase residential premises &/or business purpose by creating equitable mortgage in favor of DCB BANK LIMITED. The repayment of the loan is irregular and the account is finally classified as Non Performing Asset in accordance with directions and guidelines of Reserve Bank of India.

DCB BANK LIMITED has therefore invoked its rights under section 13(2) of the SARFAESI Act, 2002 and called upon the borrower to repay the total outstanding due mentioned therein, within 60 days from the date of the said Demand Notice

The borrower is hereby also called upon again publicly to pay the said total dues plus the charges & interest accrued till date **within 60 days** from the date of this notice falling which DCB BANK LIMITED shall resort to all or any of the legal rights to

agai The	E POSSESSION of the sa nst the overdue amount. borrower is also restraine ownership of the property	ed from alienating or creat				
Sr. No.	Details					
1)	Loan Account No.: HHOMANE00037413	Demand Notice Date: 12.08.2021	Demand Notice Amount: Rs. 6,48,827.95/-			
	Borrower, Co-Borrowers 2) Kamlabai Anil Chinnarat	& Guarantors Name: 1) A hod	Anil Subhas Chinnarathod,			
	Address of the Mortgaged Property: Flat No. 13, 3rd Floor, Ramesh Arcade II, Sankara Nagar, Sonarpada, Near DNS Bank, Kalyan - Shil Pada, Dombivali (East), Thane - 421204.					
2)	Loan Account No.: HHOMTHN00051587	Demand Notice Date: 18.08.2021	Demand Notice Amount: Rs. 14,68,812.05/-			
	Borrower, Co-Borrowers & Guarantors Name: 1) Ashok Bankey Mishra, 2) Krushna Ashok Mishra					
	Address of the Mortgaged Property: Flat No. 208, 2 nd Floor, Sai Darshan Building, Village-Purna, Bhiwandi, Thane - 421302.					
3)	Loan Account No.: DRMHANE00415469	Demand Notice Date: 05.08.2021	Demand Notice Amount: Rs. 7,31,357.45/-			
	Borrower, Co-Borrowers & Guarantors Name: 1) Chanda S. Maurya, 2) Shivshankar B. Maurya					
	Address of the Mortgaged Property: Flat No. 106, First Floor, Building No.A-6, Sai Dev Park, Purna, Tal. Bhiwandi, Dist. Thane - 421302.					
4)	Loan Account No.: DRHLKAA00470084	Demand Notice Date: 23.07.2021	Demand Notice Amount: Rs. 29,63,255.58/-			
	Borrower, Co-Borrowers & Guarantors Name: 1) Gorakh Mahadev Sanap, 2) Shital Uttam Sangle					
	Address of the Mortgaged Property: Flat No. 501, 5th Floor, Building No. L-12, Swarajya CHS Ltd., MHADA Building Layout, Near Shanti Garden, Mira Road (East), Thane - 401107.					
5)	Loan Account No.: 00156000000019 & 00155300000222	Demand Notice Date: 13.09.2021	Demand Notice Amount: Rs. 46,86,541.00/-			
	Borrower, Co-Borrowers & Guarantors Name: 1) Iqra Tours, 2) Rajendra Prasad Konda, 3) Yahya Khan					
	Address of the Mortgaged Property: Office No. 2, 2 nd Floor, Jakeria Building Commercial Premises Co-operative Society Limited, Cadastral Survey No. 772, Division-Mandvi, 7, Yusuf Meher Ali Road, Mandvi, Masjid Bunder (West), Mumbai - 400003.					
6)	Loan Account No.: DRHLKAA00493479	Demand Notice Date: 20.09.2021	Demand Notice Amount: Rs. 31,41,881.54/-			
	Borrower, Co-Borrowers & Guarantors Name: 1) All Unknown Legal Heirs and Representatives of Deceased Karrar Hussai Sayyad, 2) Haseenjehra Kararhussain Sayyad, 3) Iram Fatma Syed, 4) Sehbaz Qarrarhussain Sayyad					
	Address of the Mortgaged Property: Flat No. 203, 2nd Floor, A-Wing, Sayba					

Annex Building, Sangam CHS, Opp. SBI Bank, Nehru Nagar, Kurla (East), Mumbai 400024.

Loan Account No : Demand Notice Date: Demand Notice Amount HHOMMAR00038720 Rs. 7.99.432.52/-20.09.2021 Borrower, Co-Borrowers & Guarantors Name: 1) All Unknown Legal Heirs and Representatives of Deceased Laxman Baban Ahire, 2) Maya Laxman Ahire 3) Sachin Laxman Ahire

Address of the Mortgaged Property: Flat No. 1 and Flat No. 2, 1st Floor, A Wing Shukh Shanti Apartment, bearing M.H. No. 384, Plot N. 1, S.No. 110, H.No. 16-part Village Temphar, Pipeline, Kalvan - Bhiwandi Road, Bhiwandi, Dist, Thane - 421302

Loan Account No : Demand Notice Date: Demand Notice Amount: 06.09.2021 03959000000657 Rs. 48,72,553.77/-Borrower, Co-Borrowers & Guarantors Name: 1) All Unknown Legal Heirs and presentatives of Deceased Mohd Iqbal, 2) Farooqu Dairy, 3) Rubina Bano 4) Mohd Dawood

Address of the Mortgaged Property: Flat No. 503, 5th Floor, Flora Building, Flora Co-Operative Housing Society Limited, Flower Valley Complex, P. K. Road, Behin anghavi Complex, Mira Road (East), Thane - 401107.

Loan Account No.: Demand Notice Date: Demand Notice Amount: DRBLAND00418596 20.09.2021 Rs. 35.88.578.17/-Borrower Co-Borrowers & Guarantors Name: 1) All Unknown Legal Heirs and ntatives of Deceased Popatlal Keshaji Dedhia, 2) Ketan P Dedhia, 3) Pushpab Popatlal Dedhia, 4) Shah Devshi Nenshi and Co., 5) Jigar Popatlal Dedhia

Address of the Mortgaged Property: Flat No. 303, 3rd Floor, A-Wing, The New Gurukrupa CHS Ltd., Mahalaxmi Colony, Off Veera Desai Road, Andheri (West) Mumbai - 400058. Demand Notice Date: Demand Notice Amount Loan Account No.:

DRBLTHN00480194 20.09.2021 Rs. 12,33,379.66/-Borrower, Co-Borrowers & Guarantors Name: 1) All Unknown Legal Heirs and Representatives of Deceased Rajesh Shrirang Desai, 2) Sunita Rajesh Desai Address of the Mortgaged Property: Flat No. 2, Ground Floor, B-Wing, Amrapal p-Operative Hsg. Society Limited, Near Adarsha Vidya Mandir & Talati Office, ambhaji Nagar, Kulgaon, Badlapur (East), Thane - 421503.

Demand Notice Date: Demand Notice Amount: Loan Account No.: Borrower, Co-Borrowers & Guarantors Name: 1) Rajkumar Jaiswal, 2) Jayashree

Shetty, 3) Gajraj Enterprises Address of the Mortgaged Property: Flat No. 103, 1st Floor, Twin Classic, Plot No 2, Sector 8, Koparkhairane, Navi Mumbai - 400709.

Demand Notice Date: Demand Notice Amount: Loan Account No.: DRHLTHN00419980 11.08.2021 Borrower, Co-Borrowers & Guarantors Name: 1) Swaraj K Maharana,

) Rashmita S. Maharana Address of the Mortgaged Property: Flat No. 201, 2nd Floor, Vishwajeet Dwellings Plot No. 04, B Cabin Road, Morivali, Ambernath (East), Thane - 421301.

Loan Account No.:

Place: Mumbai

Borrower, Co-Borrowers & Guarantors Name: 1) All Unknown Legal Heirs and Representatives of Deceased Vijayshankar Hirdyanarayan Tiwari, 2) Simadev Vijay Tiwari

Demand Notice Date: Demand Notice Amount:

DCB BANK LIMITED

Address of the Mortgaged Property: Flat No. 201, Second Floor, Gurucharar uilding, Swami Narendra Residency, Ganesh Nagar, Devgaon Road, At Murbad Tal. Murbad. Dist. Thane - 421401.

Loan Account No.: Demand Notice Date: Demand Notice Amount 08.10.2021 Rs. 65.96.572.00 /-Borrower, Co-Borrowers & Guarantors Name: 1) Sachin Martand Jadhav,

Address of the Mortgaged Property: Gala No. 545, on Ground Floor and Firs Floor In Block D, APMC Vegetable Market, Plot No. 3 and 7, Sector 19, Turbhe

Sd/ Date: 03.11.2021

THAKKERS DEVELOPERS LIMITED

Modi Street Fort Mumbai- 400 001 Admin Office: 7, Thakkers, Near Nehru Garden,

Nashik - 422 001 CIN :- L45200MH1987PLC043034 Telephone Nos. 022 32450425, fax : 022679166 E mail : info@thakkersdevelopers.com, Website: www.thakkersdevelopers.com NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the 'Securities And Exchange Board of India Listing Obligations And Disclosure Requirements) Regulation 2015', that the meeting of Board of Directors of the company will be held on Friday, November 12, 2021 at

administrative office to inter alia consider and take on record Unaudited Financial Results for the Quarter/Half Year Ended 30th September, 2021.

The trading window will remain close for all insiders of the company from 11th November, 2021 to 15th November, 2021 and would re-open on 16th November, 2021.

The information is also available on the website of the Company at www.thakkersdevelopers.com and on the website of the Stock Exchange at www.bseindia.com.

For THAKKERS DEVELOPERS LIMITED

Date: 02/11/2021

sd/-(Narendra M.Thakker) Director

BEFORE THE LD. ASSISTANT CHARITY COMMISSIONER-HO, IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE GREATER MUMBAI REGION, MUMBAI.

Dharmadaya Ayukta Bhavan, 1st Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai- 400 030.

PUBLIC NOTICE OF INQUIRY

Change Report No. **ACC / HO / 2465 / 2021** Filed by : Mrs. Kusumdevi Shivratan Taparia
In the matter of : Smt. Sitadevi Taparia Charitable Trust P. T. R. No. E-3608 (Mumbai)

To, All concerned having interest :-

WHEREAS THE Reporting trustee of the above trust has filed a Change Report under Section 22 of the Maharashtra Public Trusts Act 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Ld. Assistan Charity Commissioner-HO, Greater Mumbai Region, Mumbai viz.

1) Whether this property is the property of the Trust? and could be registered in the name of the above Trust?

DESCRIPTION OF THE PROPERTY:

Smt. Sitadevi Taparia Charitable Trust, Unit No. 6, Third Floor, Situated at:- MADHU CORPORATE PARK LTD. (Formerly known as Shree Madhu Industrial Estate Ltd.) Madhu Estate, P. B. Marg, Worli

Approx Area 1678 sq. feet. Commercial unit

This is to call upon you to submit your objections, if any in the matter before the Ld. Assistant Charity Commissioner-HO, Greater Mumbai Region, Mumbai at the above address in person or by a pleader within 30 days from the date of publication of this notice. Given under my hand and seal of the Hon'ble Charity Commissioner

This 13th day of the month of October, 2021.



Sd/-Superintendent - (J), Public Trusts Registration office Greater Mumbai Region, Mumbai

Form No. URC-2

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI
[Pursuant to section 374(b) of the companies Act, 2013 and rule 4(1) of

the companies (Authorised to Register) Rules, 2014] Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Mumbai that M/s. Shree Akshay Housing a partnership firm may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares.

The principal objects of the company are as follows:

On conversion of M/s Shree Akshay Housing, the partnership firm into private limited company and upon taking over the running business, assets and liabilities of the said partnership firm, the Company shall carry out the business of construction and infrastructure activities, construction of buildings, developers of land, undertake labour contract, sub-contracts and such other related lawful activities for the given object as may be mutually agreed upon by the parties in India or abroad.

To construct, execute, carry out, equip, support maintain, operate, improve work, develop, administer, manage, all kinds of works, public or otherwise buildings, houses and other constructions or conveniences of all kinds in India or abroad.

A copy of the draft memorandum and articles of association of the prop company may be inspected at the office at B 601. Guru Ganesh Coop Hss Soc Nr Deshmukh Garden, Mulund (East), Mumbai - 400 081. Notice is hereby given that any person objecting to this application may

communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6, stitute of Corporate tre Indian Ins 7, 8, Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Harvana), Pin Code- 122050. within twenty one days from the date of publication of this notice, with copy to the company at its registered office.

Dated this 3rd day of November, 2021.

Name(s) of Applicant:

1. Mr. Nandkishor Anant Gawade (Partner) Mr. Dnyaneshwar Shankar Malvankar (Partner)

Ms. Deepali Nandkishor Gawade (Partner)

Ms. Pradnya Dnyaneshwar Malvankar (Partner) 5. Mr. Abhijeet Babu Panchal (Partner)

6. Mr. Laxman Anand Angane (Partner)

Mr. Ashok Gaurishankar Trivedi (Partner)

Mr. Vinit Nandkishor Gawade (Partner) 9. Mr. Akshay Nandkishor Gawade (Partner)

10. Mr. Ashutosh Dnyaneshwar Malyankar (Partner 11. Ms. Neha Dnyaneshwar Malyankar (Partner)

💦 बैंक ऑफ़ बड़ीदा

SAKINAKA BRANCH:

Bank of Baroda 48.5, Town Centre, Andheri-Kurla Road, Saki Naka, Andheri (E), Mumbai 400059, Phone: 91 022 28508565, 28500977, 28501565 Fax: 91 022 2850529 400059. Phone: 91 UZZ 28508505, 26508511, 265018516 : www.bankofbaroda.com

NOTICE TO GUARANTOR (UNDER SUB-SECTION(2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002)

BOB/SAKINA/ADV/2021-22 dtd 30.10.2021

Place: Mumba Date: 30.10.202

Mr. Prasanna Vittal Poojary
Guarantor (M/s. ECOKOTS PAPER PRODUCTS), C-67/103, Sector - 5, Shanti Nagar,

Dr. Babasaheb Ambedkar marg, Near Jain Mandir, Mira-Bhayander Mira Rd, Thane - 401107

Re: Your Guarantee for credit facilities granted to M/s ECOKOTS PAPER PRODUCTS As you are aware, you have by a guarantee dated 25-11-2019 guaranteed payment o demand of all moneys and discharges all obligations and liabilities then or at any tim thereafter owing or incurred to us by M/s ECOKOTS PAPER PRODUCTS for aggregation credit limits of Rs. 630.89 Lakhs with interest thereon more particularly set out in the sai quarantee document.

We have to inform you that the borrower has committed defaults in payment of his liabiliti and consequently his account has been classified as non-performing assets. Copy of the notice dated 30.10.2021 Under Section 13(2) of the Securitization and Reconstruction Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 sent by us to the borrower enclosed. Since the borrower has committed defaults as per terms of the guarantee you have become liable to pay to us the outstanding amount of loan/credit facilities aggregating Rs.7,29,49,500.07+Unapplied interest and other charges thereon (Rupees Seve Crores twenty nine lakhs forty nine thousands five hundred and seven pais +Unapplied interest and other charges thereon), and we hereby invoke the guarantee an call upon you to pay the said amount within 60 days from the date of this notice. Please not that interest will continue to accrue at the rates specified in Para 1 of the notice date 30.10.2021 served on the borrower.

We further wish to inform you that in regard to the security provided by you to secure you guarantee obligations for the due repayment of the loans and advances by the borrower, this notice of 60 days may please be treated as notice under sub-section (2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securities Interest Act 2002. We further give you notice that failing payment of the above with interest up to the date of payment we shall be at liberty to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 o the said Act, which please note. We invite your attention to sub-section (13) of section 13 of the said Act in terms of which you

are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining o prior written consent. We may add that non-compliance with the above provision contained i section 13(13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act. We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms

which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the date of publication of notice for public auction/inviting quotations/ tende private treaty. Please note that after publication of the notice as above, your right redeem the secured assets will not be available. Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed

waiver of any others rights or remedies which we may have, including without limitation, the right to make further in respect of sums owing to us.

Yours faithfull Authorised Officer (Bank of Baroda

Form No. INC-25A BEFORE THE REGIONAL DIRECTOR, MINISTRY OF CORPORATE AFFAIRS WESTERN REGION

In the matter of the Companies Act. 2013, section 14 of Companies Act. 2013 and rule 41 of the Companies (Incorporation) Rules, 2014 AND

otice is hereby given to the general public that the Company intending to make in application to the Central Government under section 14 of the Companies Act 2013 read with aforesaid rules and is desirous of converting into a private limited ompany in terms of the special resolution passed at the Extra Ordinary Genera Meeting held on 04th October, 2021 to enable the Company to give effect for such onversion.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change/status of the Company may deliver or cause to be delivered or send by registered post of his objections supported by an affidavit stating the nature of his interest and grounds of opposition to the concerned Regional Director at Everest, 5th Floor 100, Marine Drive, Mumbai - 400002, within fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant Company at its registered office at the address nentioned below

229/5B, Akshay Mittal, Mittal Industrial Estate, Andheri Kurla Road, Marol, Andhei ast, Mumbai-400059.

For and on behalf of Santogen Textile Mills Limited

Ashokkumar Vinod Deora Date: 03.11.2021

under my name have been lost by me Name of the Folio no Certificate no Distinctive numbers No of shares shareholde Vikas Maheshwari 2401 & 2676 44037 7588818 7588917 100 7589017 7588918 100 8473589 8473688 100 16415895 1641619 300 19462826 19462227 600 44038 17297927 17298676 750 7998887 799963 750 Total 2700

PUBLIC NOTICE

TO WHOMSOFVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificates of Galaxy Surfactants Limited

having its registered office at C-49/2, TTC Industrial Area, Pawne, Navi Mumbai- 400 703 registered

The public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim

with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited, 247 Park, C-101, 1st floor, L B S Marg, Vikhroli (West), Mumbai – 400 083 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue duplicate

Place: Mumbai Date: November 2, 202 Vikas Maheshwari



Director

DIN 00158889

Raigad Zone Matoshree Complex, 1st floor, Dand- Apta Road, At Post Mohapada, Distt- Raigad- 410222 Tel No. 02192-250179, email: - Wasambe.raigad@bankofindia.co.in

Wasambe (Mohopada) Branch

E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-auction sale notice for sale of Immovable assets under the securitisation and reconstruction of financial assets and enforcement of security interest act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement)

Notice is hereby given to the public in general and in particular to the following Borrower (s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to Bank Of India (secured creditor), the Physical possession of which has been taken by the Authorized Officers of Bank Of India will be sold on "as is where is basis", "as is what is basis" and "whatever there is basis" for recovery of respective dues as detailed hereunder against the secured assets mortgaged/chargedto Bank Of India from the respective Borrower(s) and Guarantor(s). The reserve price and the earnest money deposit is shown there against each secured asset

The sale will be done by the undersigned through e-auction platform provided hereunder.

SR NO	Branch	Name of the borrowers/ Guarantor and Amount outstanding	Description of the properties	Inspection date/ time of the property and contact No. for Inspection	Date and time of the e-auction	Reserve price (Rs. In lakhs)	EMD of the property (Rs. In lakhs
1	Wasambe (Mohopada)	M/S Shree Mahalaxmi mobile (Prop. Neeta Chetan Jain) Amt O/s: Rs 13.55 Lakhs + Interest+cost+legal expenses	Flat No. 6, 1st Floor, Shivneri Cooperative housing Society Ltd, Plot No. R-20, MIDC Colony, Wasambe (Mohopada) Taluka Khalapur, Dist Raigad-410222 Carpet area: 384 Sq.ft owned by Mrs. Neeta Chetan Jain	10-12-2021 Between 1.00 pm to 3.00 pm. Tel: +917773956956	27-12-2021 between 1.00 PM to 5.00 PM	15.30	1.53

Terms and Conditions of the E-auction are as under: 1. E-Auction is being held on "as is where is basis", "as is what is basis" and "whatever there is basis" and will be conducted

For downloading further details ,Process Compliance and Terms & Conditions ,Please visit:-

a. https://www.bankofindia.co.in. b. Website address of our e-Auctions Service Provider-

https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

Bidders have to complete following formalities well in Advance: Step 1: Bidder/Purchaser Registration: Bidder to register on e-Auction Platform (link given above) using his mobile

number and email-id Step 2: KYC Verification: Bidder to upload requisite KYC documents. KYC documents shall be verified by e-auction

service provider (may take 2 working days). Step 3: Transfer of EMD amount to Bidder Global EMD Wallet: Online/off-line transfer of fund using NEFT/Transfer, using

challan generated on e-Auction Platform. Step 4: Bidding Process and Auction Results: Interested Registered bidders can bid online on e-Auction Platform after

completing Step 1, 2 and 3. Please note that Step 1 to Step 3 should be completed by bidder well in advance, before e-Auction date.

Bidder may visit https://www.ibapi.in , where "Guidelines "for bidders are available with educational videos. To the best of knowledge and information of the Authorised Officer, there is no encumbrance on the property/ies. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property/ies put on auction and claims/ rights/ dues/ affecting the property, prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank. The Authorised Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/ rights/ dues. No claim of whatsoever

nature will be entertained after submission of the online bid regarding property/ies put for sale. Date of Inspection will be on or before 10-12-2021 1.00 p.m. to 3.00pm with prior appointment with above mentioned

respective branches on the contact numbers given against respective branches. Bids shall be submitted through online procedure only.

Bidders shall be deemed to have read & understood the terms & conditions of sale & be bound by them.

The Bid price to be submitted shall be above the Reserve price & bidders shall improve their further offers in multiples of Rs.50,000/- (Rupees Fifty thousand only). It shall be the responsibility of the interested bidders to inspect and satisfy themselves about the property before

submission of the bid. The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the

EMD of unsuccessful bidders shall be refunded. 10. The Earnest Money Deposit shall not bear any interest. The successful bidder shall have to deposit 25% of the sale price including EMD already paid, immediately on acceptance of bid price by the Authorised Officer and the balance of the sale price on or before 15th day of sale. The auction sale is subject to confirmation by the Bank. Default in deposit of amount by the successful bidder would entail forfeiture of the whole money, already deposited and property shall be put to reauction and the defaulting bidder shall have no claim/ right in respect of property/ amount.

11. Neither the Authorised Officer / Bank nor e-Auction service provider will be held responsible for any Internet Network problem/Power failure/ any other technical lapses/failure etc. In order to ward-off such contingent situation the interested bidders are requested to ensure that they are technically well equipped with adequate power back-up etc. for successfully participating in the e-Auction event.

12. The purchaser shall bear the applicable stamp duties/ Registration fee/ other charges, etc. and also all the statutory/ non-

statutory dues, taxes, assessment charges, etc. owing to anybody. 13. The Authorised Officer/Bank is not bound to accept the highest offer and has the absolute right & discretion to accept or reject any or all offer(s) or adjourn/ postpone/ cancel the e-Auction or withdraw any property or portion thereof from the

auction proceedings at any stage without assigning any reason there for. 14. The Sale Certificate will be issued in the name of the purchaser(s) / applicant (s) only and will not be issued in any other name(s).

15. The sale shall be subject to rules/ conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. Further details/enquiries if any on the terms and conditions of sale can be obtained from the respective branches on the contact numbers given.

SALE NOTICE TO BORROWERS/ GUARANTORS

The undersigned being the Authorized Officer of the Bank of India is having full powers to issue this notice of sale and exercise all powers of sale under securitization and reconstruction of financial assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and the rules framed there under. You have committed default in payment of outstanding dues and interest with the monthly rest, cost and charges etc. in respect of the advances granted by the bank mentioned above. Hence, the Bank has issued demand notice to you under section 13(2) to pay the above mentioned amount within 60days. You have failed to pay the amount even after the expiry of the 60 days. Therefore, the Authorized Officer in exercise of the powers conferred under section 13(4), took possession of the secured assets more particularly described in the schedule mentioned above. Notice is hereby given to you to pay the same as mentioned above before the date fixed for sale failing which the property will be sold and balance if any will be recovered with interest and cost from you. Please note that all expenses pertaining to demand notice, taking possession, valuation and sale of assets etc. shall be first deducted from the sale proceeds which may be realized by the undersigned and the balance of the sale proceeds will be appropriated towards your liability as aforesaid. You are at liberty to participate in the auction to be held on the terms and conditions thereof including deposit of earnest money.

> Sd/-**Authorized Officer** Bank of India

Date: 03.11.2021 Place: Raigad



ढाणे, पालघरसाढी पाणी पुरवटा आराखडा तयार करा

ठाणे, दि. २, (प्रतिनिधी) : ठाणे व पालघर जिल्ह्यातील २०५० पर्यंतच्या लोकसंख्येला लागणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी आराखडा सादर करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी सोमवारी ठाण्यातील सर्व पालिकांना दिले. तसेच मराठवाडा वॉटर ग्रीडप्रमाणे मुंबई महानगर प्रदेशातील धरणांचा वॉटर ग्रीड करता येईल का, याचा विचार करण्याच्या सुचनाही त्यांनी

एकाच घरातील तीन वृद्धांनी विष प्राशन करून संपवलं जीवन

नवी मुंबई, दि. २, (प्रतिनिधी) : नवी मुंबईतील वाशी येथे एकाच घरातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाशी सेक्टर ४ येथील माऊली सोसायटी मध्ये राहणाऱ्या मोहिनी कामवानी (वय ८७), कांता कामवानी (वय ६३) व दिलीप कामवानी (वय ६७) अशी तिघांची नावे आहेत. या तिघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. मृत तिघांमध्ये मोहिनी कामवानी आई, दिलीप कामवानी मुलगा व कांता कामवानी मुलगी यांचा समावेश आहे. ऑक्टोबरला २९ सकाळी त्यांनी विष प्राशन केले होते. यासंदर्भातील माहीती पोलिसांना वाशी मिळताच त्यांनी तात्काळ तिघांनाही मनपा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारा दरम्यान तिघांचाही मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून आर्थिक अडचणीमुळे कुटुंबीय नैराश्येत कामवानी होते. या नैराश्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, या तिघांचेही नातेवाईक नाशिकमध्ये राहत असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्याशी करून मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात येईल, अशी माहिती वाशीचे पोलीस निरिक्षक प्रमोद

ADVANCE LIFESTYLES LTD

तोरडमल यांनी दिली.

REGISTERED OFFICE: 2nd Floor West Wing, Electric Mansion. Appasaheb Marathe Marg. Worli Mumbai 400025 CIN-L45309MH1988PLC268437 Website: www.advance.net.in

NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT pursuant to Clause 29(1) (a) read with Clause 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that, a Meeting of the Audit Committee and the Board of Directors of the Company will be held on Monday, 8th November, 2021 at Mumbai inter alia to consider and take on record the unaudited Financial Results of the Company for the Quarter ended 30th September, 2021.

For Advance Lifestyles Ltd.

Company Secretary & Compliance Officer

Place: Mumbai Date : 02.11.2021 केली.

ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्हा कृती दलाची स्थापना केली होती. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी या कृती दलाची पहिली बैठक झाली. ठाणे आणि आसपासच्या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी कृती दल लवकरच आराखडा सादर करणार आहे. जलसंपदा विभागाने छोट्या छोट्या प्रकल्पांवर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

VETO SWITCHGEARS AND CABLES LIMITED

CIN: L31401MH2007PLC171844 Regd. Office: 506, 5th floor, Plot No. B-9, Landmark Building, New Link Road, Andheri (west), Mumbai, Maharashtra - 400058 Corporate Office: 4th Floor, Plot No. 10, Days Hotel, Airport Plaza Scheme Behind Hotel Radisson Blu, Tonk Road, Durgapura, Jaipur-3020018 (Rajasthan)

Phone: 141-6667750 Website: www.vetoswitchgears.com E-mail: cs@vetoswitchgears.com

NOTICE OF BOARD MEETING

n compliance with Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of Board of Directors of ne Company will be held on **Friday, the November 12th, 2021 at 03:00 P.M.** at 4th Floor, Plot No 0, Days Hotel, Airport Plaza Scheme, Behind Hotel Radisson Blu, Tonk Road, Durgapura, Jaipu 302018 *inter alia* to consider, approve and take on record Standalone and Consolidated Uraudited Financial Results of the Company for Quarter/ Half-Year ended September 30°, 2021. In this connection, please refer to the earlier Company intimation dated 30th September, 202 wherein it was informed that pursuant to the Company's Code of Conduct framed in accordance with the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 ('the Code'), Trading Window f dealing in shares of the Company, for persons specified under the Code, is closed since 1s October, 2021, Friday onwards. The Trading Window shall remain closed upto 48 hours after th aforesaid Board Meeting i.e. upto 14th November, 2021, Sunday (both days inclusive). For further details investors may also refer to the website www.vetoswitchgears.com. ww.nseindia.com, or www.bseindia.com

For Veto Switchgears and Cables Limite

Akshay Kumar Gurnar

(Managing Director (DIN: 06888193)

Place : JAIPUR : : November 02th, 2021

Appendix-16 (Under the Bye-law No. 35)

The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased member in the capital/property of the Society

NOTICE

MR. RAMACHAL ZAGRU YADAV, was the sole owner and member of the Andher Chhaya S.R.A. C.H.S. Ltd, C.T.S. No. 156(pt), 159, 159/1 to 2 and 160 A/1(pt) of Village: Majas, Hema Industrial Estate, Andheri (East), Mumbai - 400093, Maharashtra India, having individual 100% ownership right and was holding Flat No.308, Third floor, A Wing, who died intestate on dated, 08.01.2015, at Mumbai, without making an nomination. His surviving legal heirs was his Wife MRS. SITADEVI RAMACHAL YADAV, his Elder Son MR. RAKESH RAMACHAL YADAV, his Daughter MRS. SUNITA RAVINDRA YADAV nee MS. SUNITA RAMACHAL YADAV, his Middle son MR. RAMESH RAMACHAL YADAV, Younger son MR. SANJAY RAMACHAL YADAV & Youngest son MR. BABLOO RAMACHAL YADAV and they have submitted their claims for the transfer of said flat and the said his 100% share in the name of MRS. SITADEVI RAMACHAL YADAV on demise of her Husband LATERAMACHAL ZAGRU YADAV.

The society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manners as provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the chairman of the society, from the date of publication of this notice till the date of expiry of its

Andheri Chhaya S.R.A.C.H.S. Ltd,

Place : Mumbai Hon. Secretary Date: 3rd November, 2021

जाहीर नोटीस

याद्वारे कळविण्यात येते की, श्री राजेंद्र रामचंद्र कडव राहणार: सी / ४०४, वंदावन टॉवर **शांती नगर, मीरारोड, मुंबई.** हे कार्यरत शासकीय कर्मचारी दिनांक **२२/०५/२००४** रोर्ज

मृत्यूपश्चात त्यांना पुढे नमूद केल्याप्रमाणे कायदेशीर वारस आहेत

.क्र.	नाव (विवाहित महिला असल्यास लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्ही नावे नमूद करावीत)	वय	मृत व्यक्तीशी नाते
₹.	रिध्दी राजेंद्र कडव	१९	मुलगी
२.	शालीनी रामचंद्र कडव	७४	आई

उक्त नमूद वारसांना उक्त नमूद मृत व्यक्ती पश्चात त्यांच्या अनुकंपा तत्वासाठी (शासकी कर्मचाऱ्याचे वारस या नात्याने), वारस[े]दाखला हवा असल्याने तसा अर्ज तहसीलदार अंधेर्र यांचेकडे केला आहे

त्या अनुषंगाने कुणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय दादाभाई नौरोजी रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८ यांच्याकडे लेखी पुराव्ह्यासह नोटीस प्राप्त झालेपासून ७ दिवसांत संपर्क साधावाँ. अन्यथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजून निर्णय घेणेत अर्जदाराचे नाव व पत्ता

रिध्दी राजेंद्र कडव

अ/१०, सखाराम मोकल चाळ, चरतसिंह कोलोनी, चकाला, अंधेरी (ईस्ट), मुंबई- ४०००९३

एस एम डायकेम लिमिटेड

सीआवएन: यू२४११०एमएच१९८२पीएलसी०२७३०७ **नोंदणीकृत कार्यालय :** १३६, ग्रेट वेस्टर्न बिल्डिंग, निगनदास मास्टर रोड विस्तार, फोर्ट, मुंबई ४००००१; ई-मेल: got2invest@rediffmail.com ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्रारे सचना देण्यात येत आहे की एसएम डायचेम लिमिटेडच्या सदस्यांची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शक्कवार २६ नोव्हेंबर, २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर व्हिडिओ व्हिज्युअल माध्यमाद्वारे ओएव्हीएम) कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुर्दीनुसार, सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवहार करण्यासाठी, ८ एप्रिल २०२० च्या सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२०, सामान्य परिपत्रक क्र. १७/ सोबत वाचलेले नियम, २०२० दिनांक १३ एप्रिल ०२०, दिनांक ५ मे २०२० रोजीचे सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२० आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, भारत सरका (परिपत्रक) द्वारे जारी केलेले दिनांक १३ जानेवारी २०२१ चे सामान्य परिपत्रक क्रमांक २/२०२१ आणि अनुपालन इतर सव तागू कायद्यांसह सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय सामान्य ठिकाणी आयोजित केली जाईल.

. परोक्त परिपत्रकांनसार आणि वास्तविक प्रती पाठवण्यात येणाऱ्या अडचर्णीमळे. वार्षिक अहवाल २०२०-२१ सह एजीएमचं सूचना केवळ ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत त्यांनाच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने २९ ऑक्टोब . २०२१ रोजी पाठवली गेली. डिमटेरिअलाइज्ड पध्दतीमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या आणि ज्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत नाहीत यांनी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत करण्याची विनंती केली आहे.

. सदस्यांनी लक्षात ठेवावे की एजीएम आणि वार्षिक अहवाल २०२०-२१ ची सचना लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड एलआयपीएल) (रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करणारी एजन्सी) च्या https://instavote.linkintime.co.ins हभागी होऊ शकतात. एजीएममध्ये सामील होण्याच्या सूचना एजीएमच्या नोटिसमध्ये दिल्या आहेत. शुक्रवार, १९ नोव्हेंब २०२१ च्या कट-ऑफ तारखेनसार, प्रत्यक्ष स्वरुपात किंवा डीमटेरिअल केलेले शेअर्स धारण केलेले सदस्य, एजीएमच्य सूचनेनुसार इतर ठिकाणाहून लिंक इनटाइमच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएम दरम्यान (रिमोट ई-व्होटिंग)व्यवसायाव इलेक्टॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात.

. स्यांना याद्वारे कळविण्यात येते की·

एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगद्वारे व्यवहार केला जाउ

रिमोट ई-मतदान मंगळवार, २३ नोव्हेंबर २०२१ (भाप्रवे सकाळी ९,००) रोजी सरू होईल.

रिमोट ई-व्होटिंग गुरुवार, २५ नोव्हेंबर २०२१ (भाप्रवे संध्याकाळी ५.००) रोजी समाप्त होईल.

एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑप तारीख १९ नोव्हेंबर २०२१ असेल.

रिमोट ई-व्होटिंग मॉड्युल संध्याकाळी ५.०० नंतर अक्षम केले जाईल. २५ नोव्हेंबर २०२१ रोजी खडढ.

कोणतीही व्यक्ती. जी कंपनीचे शेअर्स घेते आणि एजीएमची सचना पाठवल्यानंतर सदस्य बनते आणि कट-ऑप तारखेनुसार शेअर्स धारण करते, ती enotices@linkintime.co.in वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते.

तथापि, जर एखादी व्यक्ती आधीच ई-मतदानासाठी एलआयपीएल मध्ये नोंदणीकृत असेल तर विद्यमान वापरकत आयडी आणि संकेतशब्द त्यांचे मत देण्यासाठी वापरला जाऊ शकतो. रिमोट ई-व्होटिंगशी संबंधित प्रश्न असल्यास, सदस्य https://instavote.linkintime.co.in वर सदस्यांसार्ठ

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि सदस्यांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकतात किंव एलआयपीएलच्या वेबसाइटवरील विभाग किंवा ०२२ ४९१८ ६००० वर कॉल करा किंवा ई-मेल आयडी enotices@linkintime.co.in. ज्या सदस्यांना व्हीसी मार्फत मीटिंगमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी तांत्रिक सहाय्याची आवश्यकत

असेल त्यांनी हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा: ०२२ ४९१८ ६०००. सदांना इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार व्यवसायावर दूरस्थपणे त्यांचे मत देण्याची संधं

असेल. डीमटेरिअलाइज्ड मोड. फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांसाठी एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची पद्धत सदस्यांना नोटीसमध्ये प्रदान केली आहे.

Standalone

एसएम डायकेम लिमिटेडकरित हर्ष एस शह

CIN :L24100MH1990PLC057190

डीआयएनः ०७५७००७५

(In Lakhs)

INDO EURO INDCHEM LIMITED

Registered Off: B-9 to B-16, M.I.D.C. Osmanabad – 413 501 (Maharashtra) Corp Off: 78/c The Dawn Bldg., 1st Floor, 7th Golibar Road, Santacruz (East), Mumbai – 400 055 Tel.: 26135626/27 Fax: 26191817 Email: rinkupoly@rediffmail.com

Extract of Unaudited Statement of Standalone Financial Results for the Quarter ended 30th September, 2021. Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations. 20151

	Otanidationo						
D. D	Q	uarter Ended		Six Month Ended		Year Ended	
PARTICULARS	30.09.2021 (UnAudited)	30.06.2021 (UnAudited)	30.09.2020 (UnAudited)	30.09.2021 (UnAudited)	30.09.2020 (UnAudited)	31.03.2021 (Audited)	
otal income from operation (net) let Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional nd/or Extraordinary items)	337.27 8.58	114.33 2.40	140.04 10.00	451.60 10.98	210.35 21.47	761.08 9.37	
let Profit / (Loss) for the period before tax Exceptional nd /or Extraordinary items)	8.58	2.40	10.00	10.98	21.47	9.37	
let Profit / (Loss) for the period after tax (after xceptional and/or Extraordinary items)	6.08	1.40	8.01	7.48	16.22	6.72	
otal Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other comprehensive Income (after tax)]	6.08	1.40	8.01	7.48	16.22	6.92	
quity Share Capital leserves as shown in the Audited Balance Sheet of the revious year	903.47	903.47	903.47	903.47	903.47	903.47 64.14	
arnings Per Share (of Rs. 10/- each) (for ontinuing and discontinued operations) Basic: . Diluted:	0.07	0.02	0.09	0.08	0.18	0.08	
Dilutou.							

1)The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Regularements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website: www.indoeuroindchem.cor PLACE: MUMBAI DATE: 02.11.2021

For Indo Euro Indchem Limited Director- AKSHIT B LAKHANI DIN: -00334241

प्रवर्तनातन महसल

समभाग भांडवल

ठिकाण : ठाणे

देनांक : १ नोव्हेंबर, २०२१

CHANGE OF NAME

I, Nooralam Md Aslam Ansari S/O Md Aslam Ansari, R/o Flat No- 1201, Bulding No- 10, E Wing, HDIL SRA Project Kirol Road, Kurla West, VTC- Mumbai, District- Mumbai Suburban, Maharashtra- 400070. Declare that Name of Mine and My Mother has been rongly written as Shaikh Noor Alam Moh Aslam Shaikh and Sanjida Khatoon in n 0th Class Certificate No- CS16418917 that name of mine and my mother has beer wrongly written as Shaikh Noor Alam Moho Aslam and Sanjida Khatoon in my 12th Class Certificate No- CH184157972, tha name of mine has been wrongly written a Shaikh Noor Alam Mohd Aslam Shaikh ii my Provisional Certificate No- 0836589. The actual name of Mine and My Mother are Nooralam Md Aslam Ansari and Sanieeda Bano Md Aslam Ansari, which may be amended accordingly.

GANESH BENZOPLAST LIMITED

Regd.Office: Dina Building, First Floor, 53, Maharshi Karve Road Marine Lines, Mumbai-400 002, Website: www. gblinfra.com
E-mail: investors@gblinfra.com, Telefax: 022-2200 1928/6140 6000

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, November 13, 2021, inter-alia to consider & approve the Standalone & Consolidated unaudited financial results for the quarter and half year ended on 30th September, 2021 By order of the Board

For Ganesh Benzoplast Limited

Place : Mumbai Ekta Dhanda : November 02, 2021 Company Secretary

जाहीर सूचना

Date

र्विसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील जनतेला नोटीस देण्यात आली आहे की माझे ग्राहक थी. संजय मुनिराज यादव आणि शीमती सुनी संजय यादव हे मालक आहेत आणि त्यांच्या संबंधित मालमत्तेचे पुरेसे हक्कदार आहेत, विशेषतः येथे अनुसूचित नमूद केले आहे ते तारण ठेवू इच्छित आहेत. कार्योन्वित झालेल्या विक्री/करारासाठी विविध करार मेसर्स अशोक बिल्डर्स विकासक म्हणून ज्ञात आणि त्यातील विविध खरेदीदार दरम्यान आणि त्यानंतर शी संजय मुनिराज गदव आणि सौ. सुनीता संजय यादव यांच्या नावे अनेक प्रकारे निष्पादित केलेले रितसर मुद्रांकित आणि नोंदणीकृत करारनामे, त्यांच्या संबंधित जागेचे हक, शीर्षक व्याज माझ्या अशिलांच्या नावे हस्तांतरित करण्यात आले. खाली नमुद केल्याप्रमाणे काही मुळ शीर्षक कृत्ये गहाळ आहेत आणि परत मिळवता न येण्यासारखी इरवलेली आहेत. माझ्या अशिलांनी क्रमांक ०७६२/२०२१ दिनांक १७/०९/२०२१, क्रमांक ०७६८ दिनांक १९/०९/२०२१, क्रमांक ०७७२/२०२१ दिनांक १९/०९/२०२९, शांती नगर पोलीस स्टेशन, जिल्हा ठाणे येथे तक्रारी दाखल केल्या आहेत. हरवलेल्या मूळ करारांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत-

करारनामा दिनांक २८.०६.१९९०, गाळा क्र.१०७, १ला मजला, बी विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४१८), अशोक नगर, भिवंडी, मे. अशोक बिल्डर्स आणि मे. मॉडर्न सिझींग वर्क्स. कृपया अनुसूची १ पहा.

करारनामा दिनांक २०.०९.१९९५, गाळा क्र.१०७, १ला मजला, बी विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४१८), अशोक नगर, भिवंडी, मे. मॉर्डर सिझींग वर्क्स आणि श्री. किर्ती संघवी. कृपया अनुसूची १ पहा.

करारनामा दिनांक २८.०६.१९९०, गाळा क्र.१०८, १ला मजला, बी विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४१८), अशोक नगर, भिवंडी, मे. अशोक बिल्डर्स आणि मे. इम्पेरिअल सिझींग वर्क्स. कृपया अनुसूची २ पहा.

करारनामा दिनांक २०.०१.१९९५, गाळा क्र.१०८, १ला मजला, बी विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४१८), अशोक नगर, भिवंडी, मे. इम्पेरिअल सिझींग वर्क्स आणि किर्ती संघवी कृपया अनुसूची २ पहा.

करारनामा दिनांक २०.०५.१९९५, गाळा क्र.१०९, १ला मजला, बी विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४१८), अशोक नगर, भिवंडी, मे. सुपर सिझींग

वर्क्स आणि श्रीमती पारूल किर्ती संघवी. कृपया अनुसूची ३ पहा. करारनामा दिनांक २८.०६.१९९०, गाळा क्र.११०, १ला मजला, बी विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४१८), अशोक नगर, भिवंडी, मे. सुपर सिझींग

वर्क्स आणि श्रीमती पारूल किर्ती संघवी. कृपया अनुसूची १ पहा. करारनामा दिनांक २८.०६.१९९०, गाळा क्र.११०, १ला मजला, बी विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४१८), अशोक नगर, भिवंडी, मे. अशोक

बिल्डर्स आणि मे. ज्योती सिझींग वर्क्स. कृपया अनुसूची १ पहा. करारनामा दिनांक २०.०१.१९९५, गाळा क्र.११०, १ला मजला, बी विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४१८), अशोक नगर, भिवंडी, मे. ज्योती सिझींग

वर्क्स आणि श्रीमती पारूल किर्ती संघवी. कृपया अनुसूची ४ पहा.

करारनामा गाळा क्र.१११, १ला मजला, बी विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४१८), अशोक नगर, भिवंडी, मे. अशोक बिल्डर्स आणि मे. सुपर सिझींग वर्क्स. कृपया अनुसूची ५ पहा.

.०. करारनामा गाळा क्र.१११, १ला मजला, बी विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४१८), अशोक नगर, भिवंडी, मे. मे. सुपर सिझींग वर्क्स विक्रेता आणि श्रीमती पदमाएन. बिजलानीव श्रीमती विजया बिजलानी. कृपया अनुसूची ५ पहा. १. करारनामा दिनांक २८.१०.२००२, गाळा क्र.१९१, १ला मजला, बी विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४१८), अशोक नगर, भिवंडी, श्रीमती पदम

एन. बिजलानी व श्रीमती विजया बिजलानी आणि श्रीमती पारूल किर्ती संघवी नोंदणी क्र.बीव्हीडी/१-४०७९-२००२. *कृपया अनुसूची ५ पहा*. .२. करारनामा दिनांक १२.०७.१९९५, गाळा क्र.२०१, २रा मजला, ए विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४१८), अशोक नगर, भिवंडी, मे. अशोक बिल्डर्स

आणि श्री. हरजास मोटवानी नोंदणी क्र.बीव्हीडी/१-६७२/१९९५. कृपया अनुसूची ६ पहा. १३. करारनामा दिनांक १२.०७.१९९५. गाळा क्र.२०२. २रा मजला, ए विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४९८), अशोक नगर, भिवंडी, मे. अशोक बिल्डर्स

आणि श्री. हिरानंद चोईथराज मोटवानी नोंदणी क्र.बीव्हीडी/१-६७७/१९९५. कृपया अनुसूची ७ पहा.

१४. करारनामा दिनांक १८.०७.१९९५, गाळा क्र.२०३, २रा मजला, ए विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४१८), अशोक नगर, भिवंडी, मे. अशोक बिल्डर्स आणि श्री. किशन निहलानी नोंदणी क्र.बीव्हीडी/१-७१४/१९९५. कृपया अनुसूची ८ पहा.

५. करारनामा दिनांक ३१.०७.१९९५, गाळा क्र.२०४, २रा मजला, ए विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४१८), अशोक नगर, भिवंडी, मे. अशोक बिल्डर आणि श्रीमती रजनी निहलानी नोंदणी क्र.बीव्हीडी/१-७१३/१९९५. कृपया अनुसूची ९ पहा.

६. करारनामा दिनांक १२.०७.१९९५, गाळा क्र.२०५, २रा मजला, बी विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४१८), अशोक नगर, भिवंडी, मे. अशोक बिल्डर्स आणि श्री. बलराम मोटवानी नोंदणी क्र.बीव्हीडी/१-७१३/१९९५. कृपया अनुसूची १० पहा. ७. करारनामा दिनांक १४.०८.१९९५, गाळा क्र.२०६, २रा मजला, बी विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४१८), अशोक नगर, भिवंडी, मे. अशोव

बिल्डर्स आणि श्री. राजेश दोडेजा नोंदणी क्र.बीव्हीडी/१-७७३/१९९५. कृपया अनुसूची ११ पहा. ८. करारनामा दिनांक ०५.०८.१९९५, गाळा क्र.२०७, २रा मजला, बी विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४१८), अशोक नगर, भिवंडी, मे. अशोक

बिल्डर्स आणि श्री.घनस्याम चाचरा नोंदणी क्र.बीव्हीडी/१-७४१/१९९५. कृपया अनुसूची १२ पहा. ९. करारनामा दिनांक १६.०९.१९९९, गाळा क्र.२०७, २रा मजला, बी विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४१८), अशोक नगर, भिवंडी, श्री. किती संघवीआणि श्री. घनश्याम चाचरा नोंदणी क्र.बीव्हीडी/१-१२९६/१९९९. *कृपया अनुसूची १२ पहा.*

७. करारनामा दिनांक ०५.०८.१९९५, गाळा क्र.२०८, २रा मजला, बी विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४१८), अशोक नगर, भिवंडी, मे. अशोक बिल्डर्स आणि श्रीमती पदमाबेन शाह नोंदणी क्र.बीव्हीडी/१-७३४/१९९५. कृपया अनुसूची १३ पहा.

१. करारनामा दिनांक २२.१०.१९९९, गाळा क्र.२०८, २रा मजला, बी विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४९८), अशोक नगर, भिवंडी, श्रीमती पदमाबेन शाह आणि श्री. किर्ती संघवी नोंदणी क्र.बीव्हीडी/१-१४२२/१९९५. कृपया अनुसूची १३ पहा. . करारनामा दिनांक २३.०९.१९९३, गाळा क्र.२०९, २रा मजला, बी विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४१८), अशोक नगर, भिवंडी, मे. अशोक

बिल्डर्स आणि श्री. हरिष म्हसवडकर नोंदणी क्र.बीव्हीडी/१-५०५९/२००१. कृपया अनुसूची १४ पहा. २३. करारनामा दिनांक २८.०५.२००२. गाळा क्र.२०९. २रा मजला, बी विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४१८), अशोक नगर, भिवंडी, श्री. हरिष

म्हसवडकर आणि किर्ती संघवी नोंदणी क्र.बीव्हीडी/१-१८५५/२००२. कृपया अनुसूची १४ पहा. ४. करारनामा दिनांक २९.०७.१९९५, गाळा क्र.२१०, २रा मजला, बी विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४१८), अशोक नगर, भिवंडी, मे. अशोव

बिल्डर्स आणि श्री. कितीं संघवी नोंदणी क्र.बीव्हीडीआय ७३३/१९९५. कृपया अनुसूची १५ पहा. ५. करारनामा दिनांक २९.०७.१९९५, गाळा क्र.२११, २रा मजला, बी विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४१८), अशोक नगर, भिवंडी, मे. अशोव

बिल्डर्स आणि श्री. किर्ती संघवी नोंदणी क्र.बीव्हीडीआय ७३२/१९९५. कृपया अनुसूची १६ पहा. १६. करारनामा दिनांक २९.०७.१९९५, गाळा क्र.२१२, २रा मजला, बी विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४१८), अशोक नगर, भिवंडी, मे. अशोक

बिल्डर्स आणि श्रीमती कलावती प्रकाशकुमार संघवी . *कृपया अनुसूची १७ पहा.* २७. करारनामा दिनांक, गाळा क्र.२१२, २रा मजला, बी विंग, इमारत क्र.१ (महापालिका एच.क्र.४१८), अशोक नगर, भिवंडी, श्रीमती कलावती प्रकाशकुमा संघवी विक्रेता आणि श्री.दिपक नागरे व श्रीमती ज्योती नागरे खरेदीदार. कृपया अनुसूची १३ पहा.

आता मी येथे कोणाही व्यक्तीस. कायदेशीर वारसदार, वित्तीय संस्थेस खालील अनुसूचीत सविस्तरपणे नमुद केल्यानुसार मालमत्तेसंदर्भात विक्री, अदलाबदल, तारण बक्षीस, न्यास, अधिभार, परिरक्षा, वारसाहक, ताना, भाडेपडा, मालकीहक, किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यासह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे प्रकाशन तारखेपासून १५ दिवसात **दकान क्र.२, सी विंग, सहयोग को –ऑप. हौसिंग सोसायटी लि., गावडे नगर,** रावळपाडा, एस.एन. दुबे रोड, दहिसर पुर्व, मुंबई-४०००६८ येथे कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावे सोडून दिले आहेत आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजण्यात येऊन त्यावर कोणताही विचार केला जाणार नाही.

वर संदर्भित मालमत्तेची अनुसूची

दुकान जागा क्र.२०८, क्षेत्रफळ सुमारे ७४.३५ चौ.मी. कार्पेट, २रा मजला, अजंता एक्झिबीटर्स म्हणून ज्ञात इमारत, अजंता सिनेमा, एल.टी. रोड, बोरिवली (प.) अनुसुची **१:** गाळा क्र.१०७, क्षेत्रफळ ३०५ चौ.फु. तत्सम २८.३४ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र १ ला मजला, बी विंग, अनुसुची २: गाळा क्र.१०८, क्षेत्रफळ ३३५ चौ.फु. तत्सम ३१.१३ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र १ ला मजला, बी विंग,

अनुसुची ३: गाळा क्र.१०९, क्षेत्रफळ ३३५ चौ.फु. तत्सम ३१.१३ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र १ ला मजला, बी विंग, **अनुसुची ४:** गाळा क्र.११०, क्षेत्रफळ ४१५ चौ.फु. तत्सम ३८.५६ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र १ ला मजला, बी विंग अनुसुची ५: गाळा क्र.१११, क्षेत्रफळ २८९ चौ.फु. तत्सम २६.८६ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र १ ला मजला, बी विंग, अनुसूची ६: गाळा क्र.२०१, क्षेत्रफळ ३३५ चौ.फु. तत्सम ३१.१३ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र २रा मजला, ए विंग, अनुसुची ७: गाळा क्र.२०२, क्षेत्रफळ ३०५ चौ.फु. तत्सम २८.३४ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र २रा मजला, ए विंग, अनुसुची ८: गाळा क्र.२०३, क्षेत्रफळ २५१ चौ.फु. तत्सम २३.३२चौ.मी. बिल्टअप क्षेत्र २रा मजला, ए विंग, अनुसुची ९: गाळा क्र.२०४, क्षेत्रफळ २५१ चौ.फु. तत्सम २३.३२ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र २रा मजला, ए विंग, अनुसुची **१०:** गाळा क्र.२०५, क्षेत्रफळ ३०५ चौ.फु. तत्सम २८.३४ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र २रा मजला, बी विंग, अनुसुची ११: गाळा क्र.२०६, क्षेत्रफळ २५१ चौ.फु. तत्सम २३.३२ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र २रा मजला, बी विंग, अनुसुची १२: गाळा क्र.२०७, क्षेत्रफळ २५५ चौ.फु. तत्सम २३.६९ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र २रा मजला, बी विंग, अनुसुची **१३:** गाळा क्र.२०८, क्षेत्रफळ २५५ चौ.फु. तत्सम २३.६९ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र २रा मजला, बी विंग, अनुसुची १४: गाळा क्र.२०९, क्षेत्रफळ २४९ चौ.फु. तत्सम २३.१४ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र २रा मजला, बी विंग, अनुसुची १५: गाळा क्र.२१०, क्षेत्रफळ ३४६ चौ.फु. तत्सम ३२.१५ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र २रा मजला, बी विंग, अनुसुची **१६:** गाळा क्र.२११, क्षेत्रफळ ३४६ चौ.फु. तत्सम ३२.१५ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र २रा मजला, बी विंग,

अ**नुसुची १७:** गाळा क्र.२१२, क्षेत्रफळ ३०० चौ.फु. तत्सम २७.८८ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र २रा मजला, बी विंग,

ठिकाण : मंबई दिनांक: 0३/११/२०२१ ॲडव्होकेट मणाल दळवी. भागीदा मे. के.के. चावला ॲण्ड कंपनी

(₹ in Lakhs



गर इस्टेट, डॉ.ए.बी. रोड, मुंबई–४०००१८ दूर.:0२२-६६१८५७९९, फॅक्स.:0२२-६६१८५७५७ वेबसाईट:www.paeltd.com ई-मेल:investors@paeltd.com

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपर्लेल्या तिमाही व सहामाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष (एकमेव) विचारात घेणे व मान्यता देणे याकरित कंपनीच्या नोंदणीकृत व कॉर्पोरेत कार्यालयात शनिवार, १३ नोव्हेंबर २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

यापुढे कंपनीचे संचालक/अधिकारी/ पदसिद्ध कर्मचारी यांच्याकरिता कंपनीच्य प्रतिभूतीबाबत व्यापार खिडकी ४ नोव्हेंबर २०२१ रोजी व्यापार वेळ प्रारंभापासून बंद राहील आणि मंडळ सभा समाप्तीनंतर ४८ तासानंतर उघडली जाईल.

सदर सूचना समाविष्ट माहिती कंपनीच्य www.paeltd.com वेबसाईटवर आणि जेर्थ कंपनीचे शेअर्स सूचिबध्द आहेत बीएसई लिंमिटे डच्या www.bseindia.com आपि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिय लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत

> पीएई लिमिटेडकरिता व संचालक मंडळाच्या वतीने सही / प्रितम ए. दोशी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०००१५३०२

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०२.११.२०२१

) बैंक ऑफ़ बड़ौदा Bank at T Bank of Baroda Paraman DENA

थी. प्रसन्ना विदल पुजारी

साकिनाका शाखा: ४ व ५, टाऊन सेन्टर, अंधेरी-कुर्ला रोड, साकिनाका, अंधेरी (ปี.), मुंबई-४०००५९. दूर.:९१-०२२-२८५०८५६५, २८५००९७७, २८५०१५६५, ซัลมะ ୧१-๑२२-२८५०५२९३ สิสมาส์ราพww hankofharoda com -०२२-२८५०५२९३, वेबसाईट:www.bankofbaroda.com, ई-मेल:sakina@bankofbaroda.com

जामिनदारांना सूचना

(सरफायसी कायदा २००२ चे कलम १३ चे उपकलम (२) अन्वये) बीओबी/साकिना/एडीव्ही/२०२१-२२ दि.३०.१०.२०२१

दिनांक: ३०.१०.२०२१

जामिनदार (मे. इकोकॉटस् पेपर प्रॉडक्टस्), सी-६७/१०३, सेक्टर ५, शांती नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जैन मंदिराजवळ, मिरा-भाईंदर, मिरा रोड, ठाणे-४०११०७. संदर्भ: मे. इकोकॉटस् पेपर प्रॉडक्टस् यांना देण्यात आलेल्या कर्ज सुविधेकरिता तुमची हमी तुम्हाला ज्ञात आहेच की, सदर हमी दस्तावेजात नमुद रु.६३०.८**९ लाख** अधिक त्यावरील व्याज व इतर खर्च -तमाविष्ट सरासरी कर्ज रकमेकरिता **मे. इकोकॉटस् पेपर प्रॉडक्टस्** यांच्याद्वारे घेतलेले कर्ज तसेच त्याकरिता

आम्हाला आलेला सर्व खर्च किंवा अन्य इतर दायित्व या रकमेची परतफेडीसाठी मागणीवर दिनांक

२५.११.२०१९ रोजीची तुम्ही हमी दिली होती. आम्ही तुम्हाला येथे सुचित करीत आहोत की, कर्जदारांनी त्यांचे दायित्व जमा करण्यात कसूर केलेली आहे आणि तद्नुसार त्यांचे खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटस्मध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. सिक्युरिटायझेश ऑण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ऑण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००१ च्या कलम १३(२) अन्वये दिनांक ३०.१०.२०२१ रोजी कर्जदारांना पाठविलेली सूचनेची प्रत ऑम्ही येथे जोडली आहे. म्हणून कर्जदारांनी कसूर केली असल्याने तुम्ही दिलेल्या हमीनुसार तुम्ही थकबाकी कर्ज, ऋण सविधेबाबतची रु.७.२९.४९.५००.०७ + व्याज व इतर खर्च (रुपये सात कोटी एकोणतीस लार एकोणपन्नास हजार पाचशे आणि पैसे सात फक्त) + व्याज व इतर खर्च आमच्याकडे जमा करण्यास तुम्हे पात्र आहात आणि आम्ही येथे हमी दिल्यानुसार तुम्हाला येथे कळवित आहोत की, सदर सूचनेच्य तारखेपासन ६० दिवसांत सदर रक्कम आमच्याकडे जमा करावी, कपया नोंद असावी की, कर्जदारांन पाठविण्यात आलेली दिनांक ३०.१०.२०२१ रोजीच्या सूचनेचे परिच्छेद[ँ]१ मध्ये विहित दराने व्याज आकारत

आम्ही तुम्हाला सुचित करीत आहोत की, कर्जदाराद्वारे घेतलेले कर्ज व भत्तेचे परतफेडीकरिता तुम्ही दिलेल्या हमीनुसार प्रतिभूतीसंदर्भात आम्ही तुम्हाला सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिय ॲसेट्स ॲंण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (२) अन्वयं सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसाँच्या आत जमा करण्याबाबत कळवित आहोत. आम्ही पुढे सूचना दे आहोत की रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत सर्व व्याज वरील रकमेवर द्यावा लागेल. आमच्याकडे सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सर्व किंवा काही अधिकारांचा वापर करण्याचे अधिकार

अनुमती प्राप्त केल्याशिवाय वरील परिच्छेद १ मध्ये नमुद प्रतिभूत मालमत्तेची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे (व्यवसायाचे दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त) हस्तांतर करण्यापासन तम्हाला रोखण्यात येत आहे आम्ही पुढे कळवित आहोत की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) मध्ये नमुद वरील तरतुदीची अपुर्त केल्यास ते कायद्याच्या कलम २९ अन्वये गुन्हा असेल. आम्ही यापुढे सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम ८ नुसार तुमचे लक्ष वेधीत आहोत की, तुम्ही हा दिलेली प्रतिभत मालमत्ता बँकेला देय असलेली संपर्ण थकबाकी रक्कम तसेच त्यावरील शुल्क, खर

आम्ही तुमचे लक्ष वेधीत आहोत की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (१३) नुसार तुम्हाला आमची लेखी

खासगी व्यवहाराने विक्री केली जाईल. कृपया नोंद असावी की, वरील! प्रतिभूत मालमत्ता सोडविण्याचे तुमचे अधिकार संपुष्टात येतील. कृपया नोंद असावी की, सदर मागणी सूचना ही कोणत्याही पुर्वग्रहाशिवाय आहे आणि आम्हाला येणा रकमेसंदर्भात पढील मागणी करण्याचे अधिकारात कोणत्याही मर्यादेशिवाय आमच्याकडे असलेले अन्य इत कोणतेही अधिकार सोड्रन देण्याबद्दल नाही.

इत्यादी सूचना प्रकाशन तारखेपुर्वी बँकेकडे जमा न केल्यास जाहीर लिलाव/दरपत्रक निमंत्रण/निविदा/

आपले विश्वार प्राधिकत अधिकारी (बँक ऑफ बडोटा

SeQuent Scientific Limited

नोंदणीकृत कार्यालय : ३०१, ३ रा मजला , दोस्ती पिनाकल, प्लॉट क्र.: इ ७ , रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (५), -४०० ६०४ महाराष्ट्र

दूर : + ९१ -२२ - ४१११४७७७ ई-मेल : investorrelations@sequent.in वेबसाईट : www.sequent.in ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही महिनासाठी एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

मागील वर्ष संपलेले ३ महिने | संपलेले मागील मागील वर्षात कालावधीसाठी कालावधीसाठी संपलेले ३० सप्टेंबर, २०२१ ३ महिने संपलेले संलग्नः **Particulars** १० सप्टेंबर, २०२१ ३० सप्टेंबर, २०२० ३१ मार्च - २०२१ ३० जुन, २०२१ महिने पर्यंतची आकडेवार्र र्गंतची आकडेवार्र ० सप्टेंबर, २०२८ वर्ष (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) 32.040.90 38.988.40 86.808.00 **६४.४७२.५**३ 2.38.282.40 कालावधी करिता निव्वळ नफा (कर व अपवादात्मक बाबपर्व) 398.40 622.90 8.068.80 १,११७.४० 8.688.86 १४.५४५.२० करपर्व कालावधी करिता निव्वळ नफा (अपवादात्मक बाबनंतर) 398.40 622.90 3.862.20 8,886.80 4.000.40 १३.६६२.९० करानंतर) कालावधी करिता निव्वळ नफा (अपवादात्मक बाबनंतर) 8.362.00 288.60 2.349.84 2.585.60 8.288.68 १०.४४५.२० एकण सर्वकष उत्पन्न / (खर्च) (294.00 2.099.20 8.208.64 2.608.20 १०,२८५.७९ 28.229.80 ४,९६७,४० ४,९६७.४० ४,९६७.४० ४,९६७.४० ४,९६७.४० 8.986.80

तर समभाग	-	-	-	-	-	40,040.00		
त्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रु २/- प्रत्येकी) (अवार्षिकीकृत)								
रूलभूत (रु)	०.५८	0.08	०.९५	०.६१	१.५९	३.८७		
गैमीकृत (रु)	०.५७	0.08	०.९५	०.६१	१.५८	३.८५		
३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही महिनासाठी संक्षिप्त अलिप्त अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष (₹ in Lakhs)								
	संपलेले ३ महिने	संपलेले मागील	मागील वर्षात	सध्याच्या	मागील	मागील वर्ष		
	1 ' '		संपलेले संलग्न ३	कालावधीसाठी	कालावधीसाठी	संपलेले		
Particulars	३० सप्टेंबर, २०२१	३० जून, २०२१	महिने	३० सप्टेंबर, २०२१	३० सप्टेंबर, २०२० पर्यंतची आकडेवारी	३१ मार्च - २०२१		
			३० सप्टेंबर, २०२०	वर्ष	वर्ष			
	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)		
प्रवर्तनातून उत्पन्न	५,०१०.५०	४,६६५.७०	७,२१७.०४	९,६७६.२०	१२,७५१.७४	२६,५४५.७०		
करपूर्व कालावधी करिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक बाबनंतर)	३०१.००	(১৬.३०)	१,१६५.७४	२१३.७०	१,९३३.२४	४,०८८.७४		
स्मानंतर कालावधी क्रीरेता निस्तल राषा /वोटा (अपनाटात्मक बाबनंतर)	Cal 162	(50.93)	9109 V	3510 /0	9 6.10 > 6.3	3 299 37		

टिपा : वरील माहिती ही ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेली तिमाही महिनाकरीता तपशिलावर वित्तीय निष्कर्षांचा एक उतारा आहे जो लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विलोकित करण्यात आला आणि संचालक मंडळाद्वारे अभिलिखित करण्यात आला आणि सेबी (लीसिटिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन्स ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल करण्यात आला आहे ३० सप्टेंबर २०२१ रोजी संपलेली तिमाही महिना करीता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्वेंजची वेबसाईट (<u>www.bseindia.com & www.nseindia.com)</u> आणि कंपनीची वेबसाईट (www.sequent.in) व

सिक्वेंट सायंटिफीक लिमिटेड

सही /-मनीष गुप्ता

व्यवस्थापकीय संचालव